

महाराष्ट्र विधानसभा

पहिले अधिवेशन, २०१७

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

नवी मुंबईतील नैना प्रकल्प व पुष्पकनगर या शहराचा

स्मार्ट सिटी म्हणून विकास करण्याबाबत

- (१) १६२२७ (१०-०४-२०१६). श्री.सुरेश (राजूमामा) भोळे (जळगाव शहर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) नवी मुंबईतील नैना प्रकल्प व पुष्पकनगर या दोन शहरांचा स्मार्ट सिटी म्हणून विकास करण्याचा निर्णय शासनाने दिनांक ४ फेब्रुवारी, २०१५ रोजी घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या स्मार्ट सिटी विकासाचे सर्वसाधारण स्वरूप काय आहे,
- (३) असल्यास, ही योजना केव्हापासून सुरु करण्यात येणार आहे,
- (४) असल्यास, या योजनेला किती खर्च अपेक्षित आहे ?

- श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०१-२०१७) : (१) नैना प्रकल्प व नवी मुंबईतील पुष्पकनगर या शहराचा स्मार्ट सिटी म्हणून स्वतः विकास करण्याचा सिडकोने तत्वतः निर्णय घेतलेला आहे.
- (२), (३) व (४) स्मार्ट सिटी विकासाची कार्यपध्दती निश्चित करण्याची कार्यवाही सुरु आहे.

बुलडाणा येथील म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पाबाबत

- (२) २९२२६ (२१-०१-२०१६). श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलडाणा) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाणा येथे म्हाडाच्या वतीने गृहनिर्माण व विकास प्रकल्पासाठी ५ वर्षांपासून १० एकर जागा घेण्यात आलेली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास सदर जागेवर एक वर्षाच्या आत काम सुरु करणे बंधनकारक आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास उपरोक्त प्रकरणी म्हाडाकडून झालेल्या विलंबाची सर्वसाधारण कारणे काय आहेत,
- (४) असल्यास, सदर कामाबाबत म्हाडाच्यावतीने कोणते नियोजन करण्यात आले वा येत आहे ?

श्री. प्रकाश महेता (१७-०१-२०१७) :(१) अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे गृहनिर्माण योजना राबविण्याकरीता मौजा बुलढाणा, ता.जि.बुलढाणा येथील सर्व्हे क्र.५२/१, ५३/२, ५३/३, ५३/४ व ५३/५ मधील ३.९३ हे. आर. जमीन दिनांक ०३.०४.२०१० रोजी म्हाड अधिनियम १९७६ चे कलम ५२ अंतर्गत खरेदी केलेली आहे.

(२) हे खरे नाही.

(३) नगरपरिषद बुलढाणा यांचेकडून प्रस्तावित बांधकाम नकाशे मंजूर न झाल्यामुळे, योजना राबविण्यास विलंब होत आहे.

(४) अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत ५५/८६ गाळे अत्यल्प उत्पन्न गट योजनेचे बांधकाम नकाशे दि.१/१०/२०१२ रोजी, २२/१५ गाळे मध्यम उत्पन्न गट योजनेचे बांधकाम नकाशे दि.१४/५/२०१३ रोजीच्या पत्रान्वये तसेच प्रंतप्रधान आवास योजनेतर्गत २६८ अत्यल्प उत्पन्न गटाची गृहनिर्माण योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेचे बांधकाम नकाशे मंडळाचे पत्र क्र. २०९८, दि.१२.०७.२०१६ अन्वये नगरपरिषद, बुलढाणा यांचेकडे मंजूरीकरीता सादर करण्यात आलेली आहेत.

दहिसर (प) मुंबई येथील बैठ्या चाळींचा झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतर्गत पुनर्विकासाबाबत

(३) ३०७६८ (२१-११-२०१६). श्री.अजय चौधरी (शिवडी), श्री.सुनिल शिंदे (वरळी) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दहिसर (प) मुंबई येथील सी.टी.सर्व्हे नं २९३, हिस्सा नं. २०९, भिमनगर डॉ.मायकलवाडी मधील बैठ्या चाळीचे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतर्गत पुनर्विकासाचे काम करण्याकरीता श्री.नाथालाल देलवाडीया विकासकाने (बिल्डरने) सोसायटीतील झोपडपट्टीधारकांची सहमती न घेता बोगस नियोजित को.ऑप.हौ.सोसायटी स्थापन करून सदर बैठ्याचाळीमधील झोपडपट्टीधारकांना त्यांचे संमतीपत्र नसतांना बैठ्या चाळीतील ३३० पात्र धारकांपैकी केवळ ३० ते ३५ पात्र झोपडपट्टीधारकांना संक्रमण शिबिरात माहे जानेवारी, २००० मध्ये गुंडांना हातीशी धरून जागा दिल्या पण अजूनपर्यंत सदर झोपडपट्टीचे पुनर्विकासाचे काम विकासकाने पूर्ण केलेले नाही अशी तक्रार भिमनगर वेलफेअर सोसायटी, डॉ.मायकलवाडी मिठाआगाररोड, कांदरपाडाच्या अध्यक्षानी दिनांक २७ जानेवारी, २०१४ रोजी मा.मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सी.टी.सर्व्हे नं. २९३, हिस्सा नं २०९ वरील झोपडपट्टीधारकांचे पुनर्विकासाचे काम पूर्ण करण्यात आलेले नसल्याबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची सद्यःस्थिती काय आहे,

(३) अद्याप तक्रार निवेदनाच्या अनुषंगाने पात्रधारक झोपडपट्टीधारकांनी झोपू प्राधिकरणाकडे सन २००९ ते २०१४ या कालावधीत केलेल्या तक्रारीवर कार्यवाही न करण्याची कारणे काय आहेत वा कार्यवाहीची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. प्रकाश महेता (०८-१२-२०१६) :(१) भिमनगर वेल्फेअर सोसायटीचे दिनांक २७/०१/२०१४ रोजीचे निवेदन प्राप्त झाले असून ते झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे उचित कार्यवाहीस्तव पाठविण्यात आले आहे.

(२) व (३) मौजे दहिसर, तालुका बोरीवली येथील न.भू.क्र. २०९ या मिळकतीवरील मायकलवाडी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या मूळ परिशिष्ट-२ नुसार एकूण ३६९ झोपडीधारकांपैकी ३३८ झोपडीधारक पात्र व ३१ अपात्र आहेत. सदरहू योजनेबाबत भिमनगर वेल्फेअर सोसायटी यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने विकासक मे.अतुल प्रोजेक्टस इंडिया लि यांचेकडून खुलासा मागविण्यात आला असून त्यानुसार भिमनगर वेल्फेअर सोसायटी व विकासक यांचेमध्ये सहनिबंधक (झोपुप्रा) यांच्या उपस्थितीत सुनावणी घेण्यात येत आहे.

सदर झो.पु. योजनेमध्ये एक पुनर्वसन, एक संयुक्त व एक विक्रीघटकातील इमारतीला मंजूरी देण्यात आलेली आहे. पुनर्वसन इमारतीच्या संपूर्ण बांधकामासाठी बांधकाम प्रारंभपत्र देण्यात आलेले आहे व त्याचे काम चालू आहे. संयुक्त इमारतीस दिनांक ०४/०२/२००० रोजी भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यामध्ये ७८ पुनर्वसन सदनिकांचा समावेश आहे. सोसायटी व विकासक यांच्यामधील वादामुळे योजनेचे पुढील काम खोळंबले आहे त्या बाबतीत सहनिबंधक (झोपुप्रा) यांच्याकडे सुनावणी घेण्याचे प्रस्तावित आहे.

पंढरपूर शहरातील सरगम थिएटरच्या बाजूने जाणा-या रेल्वे क्रॉसिंगच्या खाली पावसाळ्यात पाणी साचून वाहतूक ठप्प होत असल्याबाबत

(४) ३६१७७ (२२-१२-२०१५). श्री.भारत भालके (पंढरपूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पंढरपूर शहरातील सरगम थिएटरच्या बाजूने जाणा-या रेल्वे क्रॉसिंगच्या खालून पंढरपूर-पुणे रस्त्याचा सब-वे आहे, सदर क्रॉसिंगच्या खाली पावसाळ्यामध्ये पाणी साठल्यामुळे सदर रस्त्यावरची वाहतूक ठप्प होत असते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर रस्त्यावरून सर्व संतांच्या पालख्या जात-येत असतात तरी त्याकामी कायमस्वरूपी उपाययोजना शासन करणार आहे काय,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२७-१२-२०१६) :(१) व (२) संतांच्या पालख्यांसाठी सदर रेल्वे क्रॉसिंगच्या पुलाच्या वरच्या भागातील स्वतंत्र गेट खुले करून मार्ग उपलब्ध करून दिला जातो. तसेच, सदरच्या रेल्वे पुलाखाली पावसाचे पाणी साठण्यासाठी व उपसा करून नजीकच्या नाल्यामध्ये टाकण्यासाठी साठवण टाकीची व्यवस्था करून वाहतूकीस अडथळा होणार नाही याची काळजी घेण्यात येते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

संगमेश्वर (जि.रत्नागिरी) तालुक्याकरीता अग्निशामक बंब उपलब्ध होण्याबाबत

(५) ३६५७० (२१-०१-२०१६). श्री.सदानंद चव्हाण (चिपळूण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) संगमेश्वर (जि.रत्नागिरी) तालुक्याकरीता अग्निशामक बंब उपलब्ध नसल्यामुळे तालुक्यामध्ये आगीची दुर्घटना घडल्यास अग्निशमन यंत्रणा उपलब्ध करणेची मोठी समस्या निर्माण होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास सदर तालुक्यासाठी अग्निशामक बंब उपलब्ध होणेसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक २२/०७/२०१५ रोजी मा.मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०१-२०१७) :(१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) हे खरे आहे.

देवरुख नगरपंचायतीकरीता महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान योजनेअंतर्गत सन २०१६-१७ करीता महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर योजनेतून अग्निशामक यंत्राची उपलब्धता करण्यात येणार आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**उजनी धरणावरून कार्यान्वित असलेल्या योजनेमधून
उस्मानाबाद शहरासाठी होत असलेला पाणी पुरवठा**

(६) ३७९३७ (२६-०८-२०१६). श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उजनी धरणावरून कार्यान्वित असलेल्या पाणी पुरवठा योजनेमधून उस्मानाबाद शहरासाठी सध्या ८ एम एल डी पाणी पुरवठा होत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ही योजना १६ एम एल डी पाणी मिळणेसाठी डिझाईन केली गेली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सध्याच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करणेसाठी ही योजना पूर्णक्षमतेने (१६ एम. एल. डी. प्रमाणे) चालविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी माहे जुलै, २०१५ मध्ये वा त्या सुमारास शासनाकडे मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०३-०१-२०१७) :(१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) होय, हे खरे आहे.

मा.स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक १७.०७.२०१५ रोजीच्या पत्रान्वये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ, लातूर या कार्यालयाकडे मार्गदर्शन मागविले होते.

(४) व (५) केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत उस्मानाबाद शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेमध्ये (उजनी उद्भवत) प्रकल्पीत टप्पा (Design stage) प्रमाणे अनुषंगीक व पंपींग संयंत्रणाची तरतूद करण्यात आलेली आहे. सदर प्रकल्पाच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत.

ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयामध्ये सोयीसुविधा पुरविण्याबाबत

(७) ३९४४८ (२१-०१-२०१६). श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) छत्रपती शिवाजी रुग्णालय कळवा, ठाणे या महानगरपालिकेच्या रुग्णालयात प्रतिवर्षी १ हजार रुग्णांचा मृत्यू होत असून, प्रतिदिन ३ ते ४ रुग्ण दगावतात हे रुग्णालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, हृदय विकाराचे, ब्रेन हॅमरेज, किडनी फेल अशा मोठ्या आजारांच्या रुग्णांचा मृतांच्या आकडेवारीत समावेश आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणी अधिक चौकशी करण्यात आली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीत मृत्यूची कोणती कारणे आढळून आली त्यानुसार उपाययोजना म्हणून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०१-२०१७) :(१) ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या वार्षिक सांख्यिकीपत्रानुसार सन २००९ ते २०१४ या कालावधीत साधारणतः दिवसाला २ ते ३ रुग्ण या प्रमाणे वार्षिक सरासरी ९९५ मृत्यू झाले आहेत.

(२) हृदयविकार, ब्रेन हॅमरेज, किडनी फेल अशा मोठ्या आजारांच्या रुग्णांचा मृतांच्या आकडेवारीत समावेश असणे अनिवार्य आहे. या कारणानी मोठ्या संख्येने रुग्ण मृत होत आहेत अशी वस्तुस्थिती नाही.

(३) नाही. या आजारांनी मृत होणाऱ्यांची संख्या सर्व सामान्य सरासरीपेक्षा जास्त नाही.

(४) हृदयविकार, ब्रेन हॅमरेज, किडनी फेल अशा मोठ्या आजारांनी मृत होणाऱ्यांची संख्या अवास्तव मोठी नाही व त्यातही घट व्हावी यासाठी विहित प्रक्रिया राबवून आवश्यकतेनुसार डॉक्टरांची नियुक्ती व साधन सामुग्री खरेदी केली जाते.

हृदयविकारच्या शल्यविषयक उपचारांची सुविधा या रुग्णालयात उपलब्ध नाही. परंतु मेडिसीन विभाग व तेथे येणारे मानसेवी हृदयरोग तज्ञ यांचे मार्फत रुग्णांवर वैद्यकीय उपचार केले जातात.

या वर्षी रुग्णालयात कॅथलॅब सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. ब्रेन हॅमरेज बाबत रुग्णांवर वैद्यकीय उपचार केले जातात. परंतु शल्यविषयक उपचार सुविधा या रुग्णालयात उपलब्ध नाहीत. किडनी फेल होणाऱ्या रुग्णांसाठी खाजगी सरकारी सहकारी तत्वावर (PPP) रुग्णालयात उपचार केंद्र उपलब्ध आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील आरक्षण क्र. ३८१ ते ३८३ या आरक्षीत भुखंडावर
अनधिकृत बांधकाम केले असल्याबाबत**

(८) ३९६६२ (१३-०५-२०१६). श्री.बळीराम सिरसकर (बाळापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील आरक्षण क्र. ३८१ (टेलिफोन एक्सॅज), ३८२ (फायर ब्रिगेड), ३८३ (बस डेपो, बस स्टॅंड), ४०१ ते ४०५, ५३५ (गार्डन) व ५३७ (मैदान) या आरक्षित जमिनींवर वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाकडून कोणत्याही स्वरूपाची बांधकाम परवानगी दिली नसतानाही सदर ठिकाणी विकासकाकडून बेकायदा बांधकाम करण्यात आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महाराष्ट्र महागनरपालिका अधिनियमातील कलम ४७८ अन्वये लेखी परवानगी शिवाय केलेले बांधकाम अनधिकृत मानून ते निष्कासित करून बेकायदा बांधकाम करणाऱ्या संबंधितांवर एम.आर.टी.पी. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावेत तसेच या प्रकरणी जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकारी - कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी वसई-विरार शहर महानगरपालिकेचे नगरसेवक/गटनेते यांनी दिनांक २० ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यासुमारास निवेदनाद्वारे मा.मुख्यमंत्री महोदयांकडे केली, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने सदर निवेदनाच्या अनुषंगाने चौकशी करून कोणत्या स्वरूपाची कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०२-०१-२०१७) :(१) वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील आरक्षण क्रमांक ३८१ (टेलीफोन एक्सॅज), ३८२ (फायर ब्रिगेड), ३८३ (बस डेपो बस स्टॅंड), ४०१ ते ४०५ व ५३७ (मैदान) या आरक्षीत जमिनीवर बेकायदा बांधकाम करण्यात आली होती हे खरे आहे.

आरक्षण क्रमांक ५३५ (गार्डन) वर विकासकाकडून यापूर्वी बेकायदा बांधकाम करण्यात आलेले नाही.

(२) होय हे खरे आहे.

(३) वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील आरक्षण क्रमांक ३८१ (टेलीफोन एक्सॅज), ३८२ (फायर ब्रिगेड), ३८३ (बस डेपो बस स्टॅंड), ४०१ ते ४०५ या आरक्षीत जमिनीवर वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाकडून बांधकाम परवानगी दिली नसतानाही सदर ठिकाणी विकासकांकडून बोगस सीसी व बनावट कागदपत्रांच्या आधारे गाव मौजे गास सर्वे

नं.३२ व ४११ येथे अनधिकृत इमारतीचे बांधकाम केल्याचे निदर्शनास आल्यावर सदर अनधिकृत बांधकाम धारकांवर एम.आर.टी.पी. अंतर्गत २०३ नोटीसा बजावण्यात येऊन इमारतीवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. तसेच एम.आर.टी.पी. अंतर्गत फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५४ अन्वये सेक्शन क्रमांक ४२०,४६५,४६८ व ४७१ या कलमान्वये ३७ जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

तसेच आरक्षण क्रमांक ५३५ (गार्डन) हे मौजे माणिकपुर येथील सर्वे क्र. १५२ या ठिकाणी येत असून सदर ठिकाणी विकासकाने कोणतेही बेकायदा बांधकाम केल्याचे आढळून येत नाही. सबब सदर आरक्षण क्रमांकावरील कारवाई निरंक आहे.

तसेच नमूद आरक्षण क्रमांक ५३७ (मैदान) या आरक्षित जमिनीवर झालेले बांधकामावर निष्कासनाची कारवाई आली असून संबंधित विकासकावर एम.आर.टी.पी. अंतर्गत नोटीस बजावण्यात आली होती. सदयःस्थितीत सदर आरक्षण क्र.५३७ वरील जागा मोकळी असून कोणत्याही प्रकारचे बेकायदा बांधकाम नाही.

(४) निरंक

**वसई-विरार शहर महानगरपालिका रुग्णालयासाठी डॉक्टर व परिचारिका
पुरविण्याकामी मोठ्या प्रमाणात झालेली अनियमितता**

(९) ३९६६५ (१३-०५-२०१६). श्री.बळीराम सिरसकर (बाळापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या दवाखाना, रुग्णालयांसाठी डॉक्टर व परिचारीका पुरवठा करण्याकामी अनियमितता झाल्याची बाब सह संचालक, स्थानिक निधी लेखापरिक्षा, बेलापूर, नवी मुंबई यांनी सन २०११-१२ मध्ये सादर केलेल्या लेखापरिक्षा अहवालावरून निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे पालघर उपजिल्हाप्रमुख यांनी निवेदनाद्वारे मा.मुख्यमंत्री तसेच आयुक्त वसई-विरार शहर महानगरपालिका यांचेकडे केली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने सदर प्रकरणी चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीअंती काय निष्पन्न झाले व त्याअनुषंगाने कोणकोणत्या व्यक्ती दोषी आढळून आल्या व त्यांच्यावर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०१-२०१७) :(१) महानगरपालिकेच्या सन २०११-१२ या वित्तीय वर्षाचे लेखापरिक्षणात दवाखाना, रुग्णालयासाठी डॉक्टर व परिचारीका यांची सेवा ठेक्याने घेताना अनियमितता झाली असल्याचा लेखा आक्षेप घेण्यात आला होता, हे खरे आहे.

लेखा आक्षेपात उपस्थित करण्यात आलेल्या प्रत्येक मुद्द्याचा लेखी खुलासा सहसंचालक (मनपालेप), स्थानिक निधी लेखा परीक्षा, नवी मुंबई यांना सादर करण्यात आला आहे.

वि.स. २६६ (८)

- (२) उपजिल्हाप्रमुख यांचे निवेदन प्राप्त झाल्याचे आढळून येत नाही.
(३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

वसई-विरार शहर महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेला भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये भरणा न केल्याबाबत

(१०) ३९६६६ (१३-०५-२०१६). श्री.बळीराम सिरसकर (बाळापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या नालासोपारा विभागीय कार्यालयांतर्गत काम करित असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेला भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये भरणा न केल्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषी आढळणाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांने दिनांक २९ एप्रिल, २०१५ मध्ये वा त्या सुमारास निवेदानाद्वारे केली, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, शासनाने या प्रकरणाची चौकशी केली आहे काय,
(३) असल्यास, चौकशी अंती काय निष्पन्न झाले व त्यानुषंगाने कोणकोणत्या व्यक्ती दोषी आढळून आल्या व त्यांच्यावर कोणत्या स्वरूपाची कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०१-२०१७) :(१) होय.

(२) होय.

महानगरपालिकेच्या नालासोपारा प्रभागातील काही कर्मचाऱ्यांच्या फेब्रुवारी-मार्च, २०१२ या महिन्यांच्या वेतनातून कपात केलेली भविष्य निर्वाह निधीची रुपये १६,०००/- रक्कम महानगरपालिकेच्या सर्वसाधारण निधी खात्यातून भविष्य निर्वाह निधी खात्यात वर्ग न केल्याची बाब महानगरपालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक यांनी सन २०११-१२ च्या लेखा परीक्षण अहवालाद्वारे निदर्शनास आणली होती.

मुख्य लेखापरीक्षकांच्या लेखा आक्षेपाच्या अनुषंगाने भविष्य निर्वाह निधीची रु.१६,०००/- रक्कम सर्वसाधारण निधी खात्यातून भविष्य निर्वाह निधी खात्यात वर्ग करण्यात आली आहे.

- (३) भविष्य निर्वाह निधीची रक्कम सर्वसाधारण खात्यातून भविष्य निर्वाह खात्यात वेळच्यावेळी वर्ग करावी, असे निर्देश प्रभाग समित्यांच्या लेखापालंना देण्यात आले आहेत.
(४) प्रश्न उद्भवत नाही.

वसई-विरार शहर महानगरपालिकेने विविध कामांसाठी दिलेल्या लाखो रुपयांच्या रकमा थकीत ठेवल्याबाबत

(११) ३९६७५ (१३-०५-२०१६). श्री.बळीराम सिरसकर (बाळापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वसई विरार शहर महानगरपालिकेने प्रशिक्षण कामासाठी, निवडणूकीच्या कामासाठी, छपाईच्या कामासाठी, उद्घाटनासाठी, पल्स पोलिओ सारख्या कार्यक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी व खासगी व्यक्तींना देऊ केलेल्या अग्रीमांच्या लाखो रुपयांच्या रकमा थकीत ठेवल्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांने दिनांक ७ एप्रिल, २०१५ मध्ये वा त्या सुमारास मा.मुख्यमंत्री महोदयांकडे केली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनाने या प्रकरणाची चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशी अंती काय निष्पन्न झाले व त्यानुषंगाने कोणकोणत्या व्यक्ती दोषी आढळून आल्या व त्यांच्यावर कोणत्या स्वरूपाची दंडात्मक कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०१-२०१७) :(१) होय.

(२) व (३) थकीत अग्रीमापोटी संबंधित कर्मचाऱ्यांवर एकरकमी रक्कम एका महिन्याच्या आत भरण्याची अंतिम नोटीस बजावण्यात आलेली आहे. सद्या त्यांच्या वेतनातून रुपये ५,०००/- प्रमाणे कपात केली जात आहे. ऑक्टोबर, २०१४ ते ऑगस्ट, २०१६ पर्यंत रक्कम रुपये १,१४,६००/- वसुली झालेली आहे. तसेच पुढील वेतनातून नियमित वसुली केली जात असून वसुली बाकी रुपये ३,८५,४००/- आहे.

उर्वरीत सर्व अग्रिम रकमांचे समायोजन/वसुली झालेली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मौजे तुळीज (ता.वसई, जि.पालघर) येथील जाधव मार्केट मधील अनधिकृत बांधकामाबाबत

(१२) ३९६८२ (१३-०५-२०१६). श्री.बळीराम सिरसकर (बाळापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे तुळीज नालासोपारा (ता.वसई, जि.पालघर) येथील जाधव मार्केट मधील सर्व्हे क्रमांक ९५/७ मधील अनधिकृत बांधकामावर कार्यवाही करण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या संबंधितांची चौकशी करून सदरचे अनधिकृत बांधकाम एम.आर.टी.पी. कायद्यान्वये निष्कासित करण्याची मागणी नालासोपारा येथील एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांने दिनांक ८ मार्च, २०१५ रोजी वा त्यासुमारास मा.मुख्यमंत्री महोदयांकडे निवेदनाद्वारे केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीअंती काय आढळून आले व त्यानुषंगाने शासनाने दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०१-२०१७) :(१) होय.

(२) होय.

(३) सदरील जागेचा सर्वे क्र. हा ९७/७ असून या जागेवरील अनधिकृत जाधव मार्केटमधील अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करिता दिनांक १०.०२.२०१५ रोजी महानगरपालिका अतिक्रमण विरोधी पथक गेले असता कनिष्ठ अभियंता श्री.योगेश सावंत व इतर कर्मचाऱ्यांना तेथील लोकांनी मोठा जमाव करून शिविगाळ करून काठ्यांनी व लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच तेथील अनधिकृत बांधकाम तोडू दिले नाही.

सदर घटनेचे छायाचित्रण करण्यात आलेले असून त्याची ध्वनीचित्रफित महानगरपालिकेकडे उपलब्ध आहे. सदर प्रकरणी मारहाणीबाबत महानगरपालिकेच्या वतीने नालासोपारा पोलीस ठाणे, नालासोपारा (प) येथे गुन्हा नोंद क्र.९४ दिनांक १०.०२.२०१५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. तसेच त्यानंतर देखील महानगरपालिका अतिक्रमण विरोधी पथकाने दिनांक २०.०१.२०१६ रोजी जाधव मार्केटमधील अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करून त्या निष्कासित केल्या व संबंधित अनधिकृत बांधकाम विकासक श्री.राजाराम जाधव यांचेवर एम.आर.टी.पी. अंतर्गत गुन्हा नोंदविणेकरिता दिनांक २४.०६.२०१५ रोजी पोलीस निरीक्षक, नालासोपारा (पू) यांना पत्र व इतर अनुषंगीक कागदपत्रे (पाहणी अहवाल, निष्कासन अहवाल, पंचनामा इ.) देण्यात आलेली आहेत. गुन्हाबाबतची पुढील कारवाई पोलीसांकडून सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

भुसावळ नगरपालिकेचे गत २ वर्षांपासून कर वसुलीचे प्रमाण अत्यल्प असल्याबाबत

(१३) ४०३४५ (१६-०५-२०१६). श्री.संजय सावकारे (भुसावळ) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) भुसावळ नगरपालिकेचे मागील २ वर्षांपासून कर वसुलीचे प्रमाण अत्यल्प असल्याने मुख्याधिकाऱ्यांनी कर वसुलीसाठी ठोस पावले उचलली आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, गत तीन वर्षांत झालेल्या बांधकामांची नोंद नगरपालिकेत नसल्याने मालमत्ताधारकांकडून रक्कम वसूल करण्यात येत नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त बाब १ व २ नुसार चौकशी करण्यात आली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने थकित रक्कम तातडीने वसूल करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०५-०१-२०१७) :(१) व (२) होय.

(३) नाही.

(४) व (५) भुसावळ नगरपरिषदेच्या अखत्यारितील मालमतांची संख्या ३३१२७ एवढी आहे. सन २०१०-११ मध्ये पुढील ४ वर्षांकरिता मुल्यांकन करण्यात आले होते. फेर आकारणी सन २०१४-१५ यावर्षी प्रस्तावीत होती.

सर्वसाधारण सभा ठराव क्र.२८, दिनांक ३१.०५.२०१४ अन्वये सर्व शहराचे मालमत्ता सर्व्हेक्षण पूर्ण न झाल्याने फेर आकारणी स्थगित करण्यात यावे, असे ठरविण्यात आले होते.

सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात फेर आकारणीचे काम पूर्ण न झाल्याने व सहायक संचालक, नगर रचना, जळगांव यांनी यावर्षी तपासणीसाठी अधिनियमातील तरतुदीनुसार प्रक्रिया पूर्ण करण्याचे शक्य नसल्याने कळविले होते.

सन २०१६-१७ या वर्षात फेर आकारणीचे काम पूर्ण करण्याचे नियोजित असून माहे डिसेंबर, २०१६ अखेर पूर्ण करण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

सन २०१३-१४ मध्ये एकुण मालमत्ताधारकांना कलम १५० अन्वये मागणी बिले संपूर्ण बजावण्यात आली होती व मालमत्ता धारकांना जप्ती व वॉरंट बजावण्यात आले होते.

**भामा-आसखेड धरणातून पुणे शहराला २.६ टीएमसी पाणी
देण्यासाठीच्या प्रकल्पासाठी निधी मिळण्याबाबत**

(१४) ४२८०५ (०३-०५-२०१६). डॉ.पतंगराव कदम (पलूस कडेगाव), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) भामा-आसखेड धरणातून पुणे शहराला २.६ टीएमसी पाणी मिळणार आहे, या प्रकल्पासाठीचा खर्च ३२० कोटी असून मागील दोन वर्षांपासून या प्रकल्पाचे काम बंद असल्याचे माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकल्पासाठी निधी देऊन या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१३-१२-२०१६) : (१) केंद्र शासन पुरस्कृत जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत पुणे शहरात भामा-आसखेड धरणातून २.६४ टीएमसी पाणीपुरवठा करण्याच्या रु.३८० कोटी किंमतीच्या प्रकल्पास केंद्र शासनाने सन २०१३ मध्ये मान्यता दिली आहे.

(२) व (३) पुणे येथील भामा-आसखेड धरणातून पुणे शहराला पाणीपुरवठा या प्रकल्पासाठी आतापर्यंत केंद्र व राज्य हिश्याचा एकूण रु.७६ कोटी निधी वितरीत केला असून सदर केलेनंतर पुढील निधी वितरीत केला जाणार आहे.

भामा आसखेड प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी पुणे शहरास भामा-आसखेड उभदवावरून मंजूर पाणी पुरवठा प्रकल्पामधून कुरळी येथून Tapping देऊन ५ MLD पाणी (Raw Water) आळंदी नगरपरिषदेस उपलब्ध करून देणेबाबत सूचना आयुक्त, पुणे महानगरपालिका यांना देण्यात आल्या आहेत.

कुरळी येथून आळंदी नगरपरिषदेने नगरोत्थान योजनेंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सहाय्याने योजना तयार करून DMA मार्फत राज्य शासनास सादर करणेबाबत

व सदर योजनेसाठी आवश्यक नगरपरिषद हिश्याचा निधी पुणे महानगरपालिकेमार्फत उभा करणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

सदर प्रकल्पास विरोध करणाऱ्या आंदोलकांना ही वस्तुस्थिती कळवून हे आंदोलन मागे घेण्याबाबत व भामा-आसखेड उभेवावरून सुरु असलेल्या प्रकल्पाचे काम युध्द पातळीवर पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती सर्व उपायोजना करणेबाबत सूचना पुणे महानगरपालिकेस देण्यात आल्या आहेत.

भिवंडी महानगरपालिकेला विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत

(१५) ४२९५२ (१७-०५-२०१६). श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.वसंतराव चव्हाण (नायगांव), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भिवंडी महानगरपालिकेला सदयःस्थितीत ठेकेदारांचे २०० कोटी रुपये देणे असून महानगरपालिकेच्या विविध योजनेकरीता सुमारे १५० कोटी रुपये कर्ज घेतले असल्याने सुमारे २८१ कोटी रुपयांचे महानगरपालिकेवर कर्ज असल्याचे माहे डिसेंबर, २०१५ रोजी वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, आर्थिक डबघाईला आलेल्या या महानगरपालिकेला विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०२-०१-२०१६) :(१) भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेकडे सदयःस्थितीत रक्कम रु.२२७ कोटी ठेकेदारांचे देणी बाकी आहेत. भिवंडी महानगरपालिकेने सन २०१५-१६ मध्ये कोणत्याही प्रकारे कर्ज घेतलेले नाही. परंतु एम.एम.आर.डी.ए.कडून विविध विकास कामांसाठी कर्ज रु.१७२,७४,८५,०५३/- घेणेत आलेले आहे. त्यापैकी सन २०१५ अखेर कर्ज हप्त्यापोटी वार्षिक रक्कम रु.७८ कोटी मात्र व्याजासहीत कर्ज हप्त्याची रक्कम भरण्यात आलेली असून सदयःस्थितीत कर्ज हप्ते देणी प्रलंबित नाहीत. सदर कर्ज हप्त्यापोटी परतफेडीची रक्कम रु.१०३ कोटी बाकी आहे.

(२) शासनाकडून सन २०१५-१६ मध्ये महानगरपालिकेस प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे आहे.

अ.क्र.	संस्था	प्राप्त निधी रुपये
(अ)	१४ वित्त आयोग अनुदान	३८,०६,५७,८२४
(ब)	सुवर्ण जयंती नागरी नगरोत्थान	३२,४४,९५,९७८
(क)	नागरी दलित वस्ती	२,३०,००,०००
(ड)	राजीव आवस योजना	२७,११,९२७

(इ)	रोड फंड अनुदान	३०,१५,२८४
(ई)	स्वच्छ भारत अभियान	१,४८,१६,०००

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**भिवंडी (जि. ठाणे) महानगरपालिका पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या
बेर्पवाईमुळे पाण्याची निर्माण झालेली तीव्र टंचाई**

(१६) ४२९६६ (१७-०५-२०१६). श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भिवंडी (जि.ठाणे) महानगरपालिका पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या बेर्पवाईमुळे सध्या विविध भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने तेथील महिलांनी माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यासुमारास पालिकेवर मार्चा काढल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, भिवंडीतील निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या विविध भागात पाणीपुरवठा त्वरीत सुरु करण्याबाबत तसेच पाणीपुरवठा विभागातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०२-०१-२०१७) :(१) भिवंडीतील पाणी टंचाई निर्माण झालेल्या विविध भागात पाणी पुरवठ्याबाबत नगरसेवक/नगरसेविका व पदाधिकारी यांच्या मागणी नुसार महानगरपालिकेचे टॅकर व महानगरपालिकेने मंजूर केलेल्या खाजगी टॅकरद्वारे पाणी पुरवठा वेळोवेळी करण्यात आलेला आहे.

तसेच पाणी टंचाई काळामध्ये नागरीकांच्या मागणीनुसार खाजगी टॅकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची तजवीज ठेवण्यात आली होती.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

अहमदनगर जिल्ह्यास महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरणातून वगळण्यात आल्याबाबत

(१७) ४३०५५ (२९-०४-२०१६). श्री.भाऊसाहेब कांबळे (श्रीरामपूर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील मोठ्या शहरामध्ये मेट्रो रेल्वे, मोठे पूल, रस्ते व अन्य कोटयावधीची कामे करण्यासाठी शासन महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन करणार असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, विकसित शहरालगत असूनही अहमदनगर जिल्ह्यास सदर प्रदेश विकास प्राधिकरणातून वगळण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर प्राधिकरणात अहमदनगर जिल्ह्याचाही समावेश करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२९-०४-२०१६) :(१), (२), (३) व (४) महाराष्ट्र महानगर नियोजन समिती (रचना व कामे) (तरतूदी पुढे चालू ठेवणे) अधिनियम, १९९९ याच्या कलम २ च्या खंड (क) अन्वये महानगर क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या विवक्षित क्षेत्रांच्या उचित, व्यवस्थित व शोध विकासाचे समन्वयन व पर्यवेक्षण करण्याच्या आणि अशा विकासाच्या योजना, प्रकल्प व परिजनार्थ अशा प्रदेशातील क्षेत्रांकरिता प्राधिकरणे स्थापन करण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित किंवा तदानुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्याकरिता शासनाने माहे जून, २०१६ मध्ये अध्यादेश प्रख्यापित केला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील क्षेत्र महाराष्ट्र महानगर नियोजन समिती (रचना व कामे) (तरतूदी पुढे चालू ठेवणे) अधिनियम, १९९९ याच्या कलम २ च्या खंड (क) नुसारच्या महानगर क्षेत्र घोषित नसल्याने त्याचा प्रदेश विकास प्राधिकरणात समावेश करण्यात आलेला नाही.

मुंबईतील सांताक्रुझ चेंबुर लिंक रोड हलाव पुलाखाली रस्ता निर्मितीच्या कामांतर्गत रस्त्याच्या मध्यभागी असलेली पाण्याची टाकी स्थलांतरीत करण्याबाबत

(१८) ४४०७२ (०५-०५-२०१६). श्री.संजय पोतनीस (कलिना), श्री.सुनिल शिंदे (वरळी) :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील सांताक्रुझ चेंबुर लिंक रोड हलाव पुलाखाली रस्ता निर्मितीच्या कामांतर्गत रस्त्याच्या मध्यभागी असलेली पाण्याची टाकी स्थलांतरीत न केल्यामुळे तेथून ये-जा करणाऱ्या जड अवजड वाहनांना अडसर होऊन प्रचंड वाहतुक कोंडी होत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर सांताक्रुझ चेंबुर लिंक रोड निर्मितीच्या वेळी बाधित झालेल्या चार इमारती निष्कासित करण्यात आल्या, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, पाण्याची टाकी तात्काळ हलविण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधीनी संबंधित विभागाशी सातत्याने संपर्क/पत्रव्यवहार करूनही अद्यापर्यंत कोणतीच कार्यवाही झालेली नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त पाण्याची टाकी तात्काळ अन्यत्र हलवून वाहतुकीस होत असलेला अडथळा दूर करण्याबाबत शासन स्तरावर कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२८-१२-२०१६) : (१) सदर पाण्याची टाकी दिनांक ०३/०८/२०१६ रोजी स्थलांतरीत करण्यात आली आहे.
(२), (३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

भिवंडी शहरात प्रभाग समितीतर्गत फेरीवाला झोन व ना-फेरीवाला झोन जाहिर करण्याबाबत

(१९) ४४६७० (१७-०५-२०१६). श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भिवंडी शहरातील मुख्य वाहतुकीच्या मार्गावरील रस्त्यांत मोठमोठे खड्डे असताना फेरीवाल्यांनी रस्त्यातच दुकाने व हातगाड्यां उभ्या केल्याने तेथील स्थानिक नागरीकांनी त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत महानगरपालिकेस तक्रारी केल्या असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, तसेच बाजार फी वसूलीचा ठेका दिनांक ३१ डिसेंबर, २०१५ रोजी पर्यंतचा असतांनाही कारवाई न करता महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी पुन्हा बाजार फी वसूलीचा ठेका देण्यासाठी माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निविदा प्रसिध्द केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, प्रत्येक प्रभाग समितीतर्गत फेरीवाला झोन व ना-फेरीवाला झोन जाहिर करण्यासाठी ठराव करूनही अद्यापही यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर प्रकरणांची चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तद् नुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०१-२०१७) : (१) होय, हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

दैनिक बाजार फी व दैनिक स्लॉटर फी वसूलीचा ठेका दिनांक ३१.१२.२०१५ पर्यंत असताना ठेक्याची मुदत संपण्यापुर्वीच दिनांक १६.११.२०१५ रोजी ऑनलाईन पध्दतीने ई.निविदा मागविण्यात आलेली आहे.

(३) केंद्र शासनाने लागू केलेले राष्ट्रीय फेरीवाला धोरण विचारात घेता सदर धोरणानुसार भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात सुधारित फेरीवाला व ना फेरीवाला झोन तयार करण्याचे काम प्रगती पथावर आहे. अद्याप त्याचे अंतिमीकरण झालेले नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई पूर्व उपनगरात विकासकांमुळे अनेक झोपडपट्टी प्रकल्प रखडले असल्याबाबत

(२०) ४४९९१ (०३-०५-२०१६). श्री.सुनिल राऊत (विक्रोळी), श्री.प्रकाश फातर्पेकर (चेंबूर) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई पूर्व उपनगरात विकासकांमुळे अनेक झोपडपट्टी प्रकल्प रखडलेले असून विकासक रहिवाशांना वेळेवर भाडे देत नाही, काही समाजकंटक प्रकल्पात बाधा निर्माण करित आहेत, अनेक महिन्यांचे भाडे रखडलेले असल्यामुळे रहिवाशांचे संसार रस्त्यावर आलेले आहेत, प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेली असल्याची बाब माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने रहिवाशांना वेळेवर किंवा एक वर्षाचे पूर्ण भाडे देवून झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी विकासकावर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) असल्यास, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात बाधा निर्माण करणाऱ्या समाजकंटकावर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश महेता (०८-१२-२०१६) :(१) मुंबईच्या पूर्व उपनगरातील २ झो.पु.योजनांमध्ये विकासक भाडे देत नसल्याबाबत सन्माननीय सदस्यांची २ पत्रे प्राधिकरणास प्राप्त झाली आहेत. त्या दोन्ही योजनांमध्ये सुनावणी घेवून भाडे अदा करण्यात आले आहे.

पूर्व उपनगरातील सुमारे ५० योजनांच्या संदर्भात भाडे न देण्याविषयी प्राप्त तक्रारीपैकी ३७ योजनांमध्ये चौकशी करून पात्र झोपडीधारकांना विकासकाकडून भाडे अदा करण्यात आली असून ५ प्रकरणांमध्ये विकासकाची नियुक्ती रद्द करण्याबाबत सुनावणी सुरु असून ७ प्रकरणांमध्ये प्राथमिक चौकशी सुरु आहे.

(२) व (३) विकासकाने वेळेवर भाडे न दिल्यास प्राधिकरणाच्या परिपत्रक क्रमांक १५३ नुसार विक्री घटकास स्थगिती देणे, विहित मुदतीत भाडे अदा न केल्यास झोपडपट्टी अधिनियमाच्या कलम १३(२) नुसार विकासकाची नियुक्ती रद्द करण्याची कारवाई केली जाते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी क्षेत्रीय समितीने दोन वर्षापूर्वीच

आपला अहवाल शासनाला सादर केला असल्याबाबत

(२१) ४५५७३ (२०-०४-२०१६). श्री.डि मल्लीकार्जून रेड्डी (रामटेक) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी क्षेत्रीय समितीची नियुक्ती केली असून या समितीने दोन वर्षापूर्वीच आपला अहवाल शासनाकडे सादर केला असून हा अहवाल प्रलंबित असल्याचे माहे जानेवारी, २०१६ च्या पाचव्या आठवड्यात वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त समितीच्या अहवालावर शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१७-०१-२०१७) :(१) नाही. सदर अहवाल शासनाने दिनांक २८.२.२०१४ रोजी झालेल्या मा.राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये स्विकारलेला आहे.
(२), (३) व (४) उक्त भाग क्र. (१) मध्ये नमूद केल्याप्रमाणे वस्तुस्थिती असल्याने चौकशी करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

**रायगड जिल्हयातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या
गिरिस्थान माथेरानचा विकास करणेबाबत**

- (२२) ४७८३४ (०५-०५-२०१६). श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) रायगड जिल्हयातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या गिरिस्थान माथेरानच्या विकासासाठी सुमारे १२५ कोटी रुपयावरून अधिक निधीचा वापर करण्यासाठी शासनाच्या एमएमआरडीएने आराखडा तयार केला आहे, हे खरे आहे काय,
 - (२) असल्यास, या योजनेचे थोडक्यात स्वरूप काय आहे,
 - (३) असल्यास, सदर प्रकरणी कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
 - (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१०-०१-२०१७) :(१), (२), (३) व (४) होय.

सदर योजनेमध्ये खालील कामांचा समावेश आहे:-

(१) नेरळ-दस्तुरी रस्त्याचे वाहतूक सुरक्षा उपाययोजनेसह रुंदीकरण व सुधारितकरण.

सदर रस्त्याची जमीन वनविभाग व इकोसेन्सेटिव्ह झोनमध्ये मोडत असून वन विभागाच्या अभिलेखा प्रमाणे या रस्त्याच्या ६.७० कि.मी. लांबीमध्ये ७ मी रुंदीमध्ये रस्त्याचे काम करण्यास परवानगी आहे. १+१ मार्गिका रस्ता पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक असणा-या वन जमिनीचा रस्त्याच्या वापर करण्याच्या दृष्टीने मंजूरी मिळविण्यासाठी प्रस्ताव वनखात्याकडे दिनांक १२ नोव्हेंबर, २०१६ रोजी सादर करण्यात आला असून हे काम तातडीने १५ महिन्यामध्ये पूर्ण करण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत नियोजित आहे.

(२) दस्तुरी माथेरान कच्या पदपथाचे सुधारितकरण व

(३) पॅनोरमा पॉईंट, हार्ट पॉईंट, मायरा पॉईंट, इको पॉईंट या ४ दर्शनीय स्थळांच्या पोहोच मार्गाचे सुधारीकरण

सदर प्रस्तावित कामाच्या अंमलबजावणीबाबत दिनांक २९ नोव्हेंबर, २०१६ रोजी वनखात्याच्या अधिका-यांनी प्रस्तावित कामाच्या स्थळांची पाहणी केली असून वनखात्याचा अभिप्राय प्राप्त होताच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत कार्यवाही करण्याचे नियोजित आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्ग क्र.८ लगत अनधिकृत औद्योगिक वसाहती व हॉटेलचे झालेले बांधकाम

(२३) ४८८४५ (१७-०५-२०१६). श्री.पास्कल धनारे (डहाणू), श्री.संजय केळकर (ठाणे), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.किसन कथोरे (मुरबाड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई अहमदाबाद महामार्गालगत पेल्हार, ससुनवघर, सातिवली, वालीव या परिसरात तसेच वसई-विरार पूर्व भागात आदिवासी व खाजगी जमिनीवर सरसकट अनधिकृत औद्योगिक वसाहतींचे बांधकामे सुरु केलेली आहेत, पेल्हार व कामण भागात कोणत्याही परवानग्या न घेता मोठ्या प्रमाणात तबेल्याची, औद्योगिक वसाहती व अनधिकृत हॉटेल बांधकाम केलेली आहेत. महानगरपालिका प्रशासन शहरी भागात अनधिकृत बांधकामाविरोधात कडक कारवाई करित असताना राष्ट्रीय महामार्गालगत होत असलेल्या अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करित असल्याचा आरोप नागरीकांनी करित असल्याचे दिनांक ७ जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आलेले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने कोणती चौकशी केलेली आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासन अनधिकृत बांधकामांवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०१-२०१७) :(१) मुंबई अहमदाबाद महामार्ग क्र.८ लगत वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील पेल्हार, ससुनवघर, सातिवली, वालिव, मालजीपाडा, बापाणे, शिरसाड, चंद्रपाडा इ. गावामध्ये असलेली जागा खाजगी आदिवासी व वन जमिनी आहेत.

सदर ठिकाणी सुमारे ८१३ औद्योगिक गाळे, २४७ तबेले व ५०९ हॉटेल्स आहेत अनधिकृत मालमत्तापैकी सुमारे २८५ मालमत्ता निष्कासित करण्यात आलेल्या आहेत. २३८ मालमत्ता धारकांवर एम.आर.टी.पी. कायद्यांतर्गत नोटीसा देण्यात आल्या आहेत व ८ मालमत्ता धारकांवर एम.आर.टी.पी. कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) सदर प्रकरणी उक्त अनधिकृत बांधकामावर वसई-विरार शहर महानगरपालिकेकडून एम.आर.टी.पी. कायद्यांतर्गत निष्कासनाची कारवाई सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील घाटकोपर व्हीलेज, हनुमान नगर पुर्नविकास
योजनेत विकासकाने केलेल्या गैरव्यवहाराबाबत**

(२४) ४८८९६ (०७-१२-२०१६). श्री.पास्कल धनारे (डहाणू), श्री.ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू (अचलपूर) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील न.भू.क्र. १ (पैकी) सर्व्हे नं.१३६ (पैकी) घाटकोपर व्हीलेज, हनुमान नगर पुर्नविकास योजनेत विकासकाने केलेल्या गैरव्यवहाराबाबत सखोल चौकशी करून कार्यवाही करण्याबाबत मा.मंत्री (गृहनिर्माण), मा.राज्यमंत्री (गृहनिर्माण), प्रधान सचिव (गृहनिर्माण), मुख्य कार्यकारी अधिकारी (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) तसेच पोलीस आयुक्त, पोलीस उपआयुक्त (मुंबई) यांच्याकडे मागणी केली असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनात आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले, तदनुसार चौकशीत दोषी आढळलेल्या विकासकावर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश महेता (०८-१२-२०१६) : (१) मौजे घाटकोपर येथील न.भू.क्र.१ (पै) सर्व्हे क्र.१३६ (पै) या भुखंडावरील हनुमान नगर विकास मंडळ या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसंदर्भात पार्कसाईट स्वयं विकास आंदोलन यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांचेकडे दि.३०/३/२०१५ अन्वये केलेल्या तक्रार अर्जात या योजनेच्या विकासकाने दुसऱ्या विकासकास योजना बेकायदेशीर विकणे, हनुमान नगर विकास मंडळ हे फेडरेशन नोंदणीकृत नसणे ७० टक्के संमती नसणे, पर्यावरण विषयक परवानगी न घेणे, बोगस झोपडधारकांना पात्र करणे इ.मुद्दे उपस्थित केले आहेत.

(२) व (३) वर नमूद योजना सुरुवातीस मे.आशापुरा गृहनिर्माण प्रा.लि. यांनी झोपडपट्टी पुनर्विकास योजना (एसआरडी) अंतर्गत दि.३०/०१/१९९६ रोजी सादर केली होती. त्यास दि.०९/०६/१९९६ रोजी मान्यता दिली होती. तदनंतर मे.लेक व्ह्यू डेव्हलपर्स यांची या योजनेचे विकासक म्हणून नियुक्तीचा प्रस्ताव सादर झाला होता. यासंदर्भात फेडरेशन मधील वैयक्तिक गृहनिर्माण संस्थांचे ठराव, जुन्या विकासकाचे ना-हरकत घेवून या योजनेस दि.०९/१२/२०१३ रोजी सुधारीत आशयपत्र झोपडपट्टी पुनर्वसन योजने अंतर्गत (एसआरएस) दिले आहे.

मे लेक डेव्हलपर्स यांनी सह विकासक नियुक्त करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्याविषयी विकासकास सर्व गृहनिर्माण संस्थेचे सर्वसाधारण सभेचे ठराव सादर करण्याच्या सुचना दि.२०/०२/२०१६ रोजी दिल्या आहेत.

पर्यावरण विभागाच्या दि.१७/०१/२०१४ च्या परिपत्रकानुसार २० हजार चौ.मी पेक्षा अधिक कामास पर्यावरण विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

सदर योजनेसंदर्भात झोपडपट्टी पुनर्विकास (एस.आर.डी.) योजना अंतर्गत म्हाडाने परिशिष्ट-२ निर्गमित केले होते. तदनंतर प्राधिकरणाच्या सुचनांनुसार म्हाडाने यामधील १५ सहकारी गृहनिर्माण संस्थांपैकी ८ सहकारी गृहनिर्माण संस्थांची दि.१/१/२००० च्या पात्रता निकषानुसार परिशिष्ट-२ निर्गमित केलेली आहेत.

या योजनेमधील १५ सहकारी गृहनिर्माण संस्थांपैकी ७ संस्थांच्या व्यवस्थापन समितीचा कालावधी सन २०१७ पर्यंत वैध असून उर्वरित संस्थांच्या बाबतीत ज्यांच्या निवडणूका झाल्या नाहीत किंवा मुदत संपली आहे त्यांचेबाबत निवडणूक प्रक्रिया घेण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी सहकार कक्षास दिले आहेत.सर्व नव निर्वाचीत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कार्यकारी सदस्यांचे म्हणणे ऐकून पुढील योग्य कार्यवाही करण्यात येईल असा प्राधिकरणाचा अहवाल आहे.

डहाणू नगरपरिषदेने (जि.पालघर) शासनाच्या निधीचा मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याबाबत

(२५) ४८९१५ (०७-०५-२०१६). श्री.पास्कल धनारे (डहाणू) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डहाणू नगरपरिषदेने (जि.पालघर) सीआरझेड (CrZ- हरित पट्टा) नियम मोडून बेकायदेशीर बिल्डींग उभारणी, खाजण जमिनीवर बांधकाम उभारणीस परवानगी देणे, दलितवस्ती निधी बनावट ठिकाणी व कामासाठी वापर करून शासनाच्या निधीचा मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचे दिनांक १८ जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले, तदनुसार दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१६-११-२०१६) : (१) व (२) सदर प्रकरणी जिल्हाधिकारी पालघर यांनी उपविभागीय अधिकारी डहाणू यांना चौकशी करण्याचे आदेशीत केले आहे, व त्यानुसार चौकशी सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मेळघाट, चिखलदरा धारणी तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात आदिवासी बहुल क्षेत्रातील नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी मिळत नसल्याबाबत

(२६) ४९६२५ (०५-०५-२०१६). श्री.रवि राणा (बडनेरा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मेळघाट, चिखलदरा धारणी तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात आदिवासी बहुल क्षेत्रातील नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी मिळत नाही म्हणून पाणी उपलब्ध व्हावे या करिता ब्रम्हसती डॅम प्रकल्प मंजूर करणार तसेच सिडको अंतर्गत ५०० कोटी मंजूर करणार असल्याचे शासनाची योजना आहे काय, अमरावती येथील यूवा स्वाभिमान संघटनेने मा.मुख्यमंत्री चिखलदरा दौऱ्यावर असताना एकूण ९ मागण्या मंजूर करण्याबाबत आदिवासी बांधवानी निवेदने दिले आहेत, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, शासनामार्फत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०१-२०१७) :(१) व (२) होय. युवा स्वाभिमान संघटना, अमरावती यांचे दि.५.२.२०१६ चे निवेदन शासनास प्राप्त झाले आहे. चिखलदरा अधिसूचित क्षेत्रामधील पाण्याचा असलेला तुटवडा भविष्यात न होण्याच्या अनुषंगाने तसेच पर्यटन विकास व वृद्धी होण्याच्या उद्देशाने या प्रकल्पामध्ये जलसंपदा विभागाने प्रस्तावित केलेल्या धरणामुळे साचणा-या पाण्याचा उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने बर्मासल्ली धरणाचा प्रस्ताव चिखलदरा प्रारूप विकास आराखड्यामध्ये अंतर्भूत केला आहे.

- (३) प्रश्न उद्भवत नाही.

अमरावती महानगरपालिका फिशरीज-हब अत्याधुनिक फिश मार्केट सह प्रकल्पाबाबत

(२७) ४९६५९ (०३-०५-२०१६). श्री.रवि राणा (बडनेरा), डॉ.सुनिल देशमुख (अमरावती) :
सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अमरावती महानगरपालिकेच्या फिशरीज-हब अत्याधुनिक फिश मार्केट सह प्रकल्पाबाबतची टिपणी शासनस्तरावर मंजूर झाली असून हा प्रकल्प बडनेरा या ठिकाणी कार्यान्वीत होत असून हा खर्च ३८.८५ कोटी रुपये आहे या खर्चापैकी ३० कोटी रुपये मंजूर करण्यात येवून बडनेरा येथील प्रकल्पांचे बांधकाम मार्च महिन्यात सुरु होत आहे, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, या प्रकल्पामध्ये बडनेरा येथील स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्यात येणार असून बेरोजगारांना प्रशिक्षण शासनामार्फत दिले जाणार आहे काय,
(३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०२-०१-२०१७) :(१) अमरावती महानगरपालिकेने केलेल्या विनंतीनुसार मत्स्योद्योग विकास महामंडळाने, अमरावती महापालिका हद्दीमध्ये फिशरीज-हब, अत्याधुनिक फिश मार्केट सह उभारणीसाठी रु.४१.०३ कोटी इतक्या रकमेचा प्रकल्प अहवाल तयार करून महापालिकेला दिला आहे.

- या प्रकल्पासाठी निधी उभा करण्याबाबतचा प्रस्ताव महापालिकास्तरावर विचाराधीन आहे.
(२) व (३) प्रकल्प अद्याप प्राथमिक अवस्थेत विचाराधीन असल्याने, प्रश्न उद्भवत नाही. तथापि, प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात याबाबत सकारात्मक भूमीका घेण्याचे आयुक्त, अमरावती महानगरपालिका यांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

**भिवंडी शहर महानगरपालिकेत डॉ.आंबेडकर यांच्या १२४ च्या
जयंतीच्या कार्यक्रमात झालेला गैरव्यवहार**

(२८) ५०३२८ (०३-०५-२०१६). श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भिवंडी शहर महानगरपालिकेत डॉ. आंबेडकर यांच्या १२४ च्या जयंतीच्या कार्यक्रमात मंडप, हारफुले आणि स्मृतिचिन्हे यावर केलेल्या खर्चात मोठ्या प्रमाणात तफावत दिसून आल्याने त्यात सुमारे ३ ते ४ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याने याबाबतची चौकशी करण्याबाबतची मागणी तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी महापौर व आयुक्त, भिवंडी निजामपूर महापालिकेकडे माहे फेब्रुवारी, २०१६ मध्ये लेखी निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार संबंधित प्रकरणी दोषीविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०१-२०१७) :(१) व (२) याविषयी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेकडे तक्रार प्राप्त झाली आहे.

विषयाधीन प्रकरणी सकृतदर्शनी अनियमितता झाल्याचे निदर्शनास येते. तदनुषंगाने याविषयी जिल्हाधिकारी, ठाणे यांना एक महिन्यात चौकशी करून अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या (बीकेसी) धर्तीवर ठाणे शहरात कळवा येथे १०० एकरच्या
विस्तीर्ण भूखंडावर सेंट्रल बिझिनेस डिस्ट्रिक्ट (सीबीडी) उभारण्याबाबत**

(२९) ५१४५६ (१६-०५-२०१६). श्री.प्रताप सरनाईक (ओवळा माजिवडा), श्री.सुभाष भोईर (कल्याण ग्रामीण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या (बीकेसी) धर्तीवर ठाणे शहरात कळवा येथे १०० एकरच्या विस्तीर्ण भूखंडावर सेंट्रल बिझिनेस डिस्ट्रिक्ट (सीबीडी) उभारण्यासाठी योजना शासनाने माहे जानेवारी, २०१६ मध्ये आखल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर योजनेचे स्वरूप तसेच उक्त प्रकल्पांची उभारणी करण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२८-१२-२०१६) :(१), (२) व (३) मौजे कळवा, जिल्हा ठाणे येथील सदरचा सेंट्रल बिझिनेस डिस्ट्रिक्ट प्रकल्पामधील सुमारे २३ हे.जमिनीपैकी सीआरझेडने बाधीत होणारे क्षेत्र वगळता केवळ ५ हेक्टर इतकी जमिन विकासनाकरता उपलब्ध असल्याकारणाने

नियोजनाच्या दृष्टीकोनातून सेन्ट्रल बिझनेस डिस्ट्रीक्ट विकासात होऊ शकणार नाही, असे सकृतदर्शनी दिसून येते. तथापि, त्यानुषंगाने अधिक माहिती घेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या स्तरावर छाननी सुरु आहे.

कल्याण भिवंडी (जि.ठाणे) येथील उड्डाणपूलाच्या कामांना मंजूरी देण्याबाबत

(३०) ५१५६७ (०७-०५-२०१६). श्री.शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण), श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व), श्री.सुनिल राऊत (विक्रोळी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कल्याण भिवंडी (जि.ठाणे) मार्गावरील दुर्गाडी जवळ सहापदरी पूल भिवंडी-वाडा व नाशिक रस्त्याकडे जाण्यासाठी वंजारपट्टी नाका येथे पूल, भिवंडी ते कल्याण रस्त्यावरील राजीव गांधी चौक ते साईबाबा मंदिर आणि ठाणे-डोंबिवली रस्त्यावर माणकोली येथे उड्डाणपूल कामांना मंजूरी देण्यात आलेली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर उड्डाणपूलांच्या बांधकामास प्रत्येकी किती खर्च येणार आहे व निधीची तरतूद कशा प्रकारे करण्यात आली आहे,
- (३) असल्यास, सदर उड्डाणपूलांची कामे किती कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहेत
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०५-२०१६) :(१) होय.

(२), (३) व (४) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिनांक ०८.०९.२०११ रोजीच्या बैठकीत भिवंडी वाडा, नाशिक रस्त्याकडे जाण्यासाठी वंजारपट्टी नाका येथील उड्डाणपूलाच्या कामास मान्यता दिली होती. सदरहू पुलाचे बांधकाम दिनांक २०.११.२०१५ रोजी पूर्ण झाले असून हा पूल दिनांक २५.११.२०१५ रोजी वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. या पुलाच्या बांधकामासाठी रु.६३.७१ कोटी इतका खर्च झाला आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिनांक २७.०६.२०१४ रोजीच्या बैठकीत खालील कामांना मंजूरी दिली आहे :- (अ) कल्याण भिवंडी मार्गावरील दुर्गाडी जवळ सहापदरी पूलाच्या बांधकामासाठी रु.८५ कोटी इतक्या खर्चास प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. सदर कामाचे कार्यदेश दिनांक ११.०३.२०१६ रोजी देण्यात आले असून या पूलाचे बांधकाम २४ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

(ब) भिवंडी ते कल्याण रस्त्यावरील राजीव गांधी चौक ते साईबाबा मंदिर येथील पुलाच्या बांधकामासाठी रु.१५० कोटी खर्चास मान्यता देण्यात आली आहे. सदर कामाचे कार्यदेश दिनांक १८.०१.२०१६ रोजी देण्यात आले असून या पुलाचे बांधकाम ३० महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

(क) ठाणे-डोंबिवली रस्त्यावर माणकोली येथील उड्डाणपूलाच्या बांधकामास रु.२४५ कोटी खर्चास मान्यता देण्यात आली आहे. या कामाचे कार्यदेश मान्यता देण्यात आली आहे. या कामाचे कार्यदेश दिनांक १४.०३.२०१६ रोजी देण्यात आले असून सदर पूलाचे बांधकाम ३६ महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे.

कोल्हापूर जिल्हयातील विविध प्रकल्पांना मंजूर निधीतील अखर्चीत निधी पडून असल्याबाबत

(३१) ५१६७३ (०३-०५-२०१६). श्री.उल्हास पाटील (शिरोळ), श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूर जिल्हयातील पंचगंगा प्रदूषण, सुजल अभियान, दुधाळी व कसबा बावडा सांडपाणी पक्रिया केंद्र, थेट पाईपलाईन, नगरोत्थान रस्ते प्रकल्प, रंकाळा सुशोभिकरण, पावसाळी पाणी नियोजन आदी शहरातील कामांसाठी सन २००८ पासून आजपर्यंत तब्बल ७३७ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी प्राप्त होऊनही प्रत्यक्षात तीनशे कोटी रुपयांचा निधीही खर्च करण्यात आलेला नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकल्प पूर्ण करण्याकरिता कोट्यावधी रुपयांचा मोबदलाही कंपन्यांना दिला जातो, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, महानगरपालिकेकडे केंद्र व राज्य शासनाकडून आलेल्या विविध योजनांच्या निधीचे पैसे पडून आहेत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर प्रकल्प रखडल्यामुळे विकासावर त्याचा परिणाम होत असल्याने यास जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर शासन स्तरावर कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१३-१२-२०१६) : (१) कोल्हापूर शहरातील पंचगंगा प्रदूषण, महाराष्ट्र सुजल निर्मल अभियानांतर्गत पाणी पुरवठा योजना, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत सांडपाणी प्रक्रिया, केंद्र शासन पुरस्कृत युआयडीएसएसएमटी अंतर्गत थेट पाईपलाईन योजना, राष्ट्रीय सरावर संवर्धन अंतर्गत रंकाळा तलाव संवर्धन, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत रस्ते प्रकल्प व पावसाळी पाणी नियोजन या सात प्रकल्पासाठी आतपर्यंत रु.३४७.७७ कोटी निधी कोल्हापूर महानगरपालिकेस वितरीत करण्यात आला आहे.

- (२) स्विकृत निविदेनुसार पूर्ण झालेल्या कामाच्या प्रमाणात केलेल्या कामाचे देयक संबंधित कंपन्यांना कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत अदा केले जाते.
- (३) सदर सात प्रकल्पांसाठी वितरीत केलेल्या रु.३४७.७७ कोटी निधी पैकी २९८.५० कोटी खर्च झाला असून प्रकल्पांची कामे कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत प्रगतीपथावर आहेत.
- (४) कामांमध्ये विलंब करणाऱ्या ठेकेदार कंपन्यांवर निविदा अटी व शर्तीनुसार दंडात्मक कार्यवाही कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेली आहे.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

**अंबरनाथ येथील विम्को कंपनीची जागा परस्पर आयटीसी कंपनीला
हस्तांतरण शुल्क न भरता हस्तांतरीत केल्याबाबत**

(३२) ५३०६४ (२१-०४-२०१६). श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अंबरनाथ येथील विम्को कंपनीची जागा परस्पर आयटीसी कंपनीला हस्तांतरण शुल्क न भरता हस्तांतरीत केल्याने अंबरनाथ तहसिल कार्यालयाकडून संबंधित आयटीसी कंपनीला २२ कोटी रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव मा.जिल्हाधिकारी, ठाणे यांच्याकडे माहे फेब्रुवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान सादर करण्यात आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, यासंदर्भात जिल्हाधिकारी, ठाणे यांनी अंबरनाथ नगरपरिषदेला संबंधित कंपनीने बांधकाम थांबविण्याबाबतची नोटीस बजाविण्याचे आदेश देऊनही शासनाच्या नगरविकास विभागाने स्टॉप वर्क नोटीस मागे घेण्यास सांगितले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तद् नुसार संबंधित आयटीसी कंपनीविरुद्ध व सदरहू अनधिकृत बांधकामास जबाबदार असणाऱ्या अधिकारी व कर्मचा-यांविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०१-२०१७) :(१) हे खरे आहे.

(२) व (३) नगरपरिषदेने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आयटीसी कंपनीला बांधकाम थांबविण्याची नोंदणी देण्यात आली होती. सदर नोटीस विरुद्ध आयटीसी कंपनीने मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे याचिका दाखल केले त्यावर मा.उच्च न्यायालयाने सदर नोटीस रद्द केली आहे. त्यामुळे आयटीसी कंपनीने अंबरनाथ नगरपरिषदेची रितसर बांधकाम परवानगी घेऊन बांधकाम केले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व पुनःस्थापना धोरणाबाबत

(३३) ५३६३९ (२६-०८-२०१६). श्री.मनोहर भोईर (उरण), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.समीर कुणावार (हिंगणघाट), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.विजय काळे (शिवाजीनगर), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.सुभाष भोईर (कल्याण ग्रामीण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व पुनःस्थापना धोरणासंदर्भात (देय लाभांबद्दल) उलवा, तरघर, कोंबडभुजे व गणेशपुरी ग्रामस्थांनी मा. मुख्यमंत्री व प्रधान सचिव, नगरविकास विभाग, मंत्रालय यांना माहे एप्रिल, २०१६ च्या सुमारास निवेदन दिले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त निवेदनासंदर्भात शासनाने काय निर्णय घेतला वा घेण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०१-२०१७) :(१) व (२) होय, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व पुनःस्थापनेबाबतच्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत मा.मुख्यमंत्री

महोदयांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २७.५.२०१६ रोजी बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा होवून निर्णय घेण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

नवी मुंबईच्या सिडको हद्दीतील कळंबोली, नवीन पनवेल, खांदा कॉलनी येथे बांधलेल्या ३० वर्षापूर्वीच्या निकृष्ट दर्जाच्या वसाहतीबाबत

(३४) ५३७१२ (२९-०८-२०१६). श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.समीर कुणावार (हिंणघाट), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.विजय काळे (शिवाजीनगर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवी मुंबईच्या सिडको हद्दीतील कळंबोली, नवीन पनवेल, खांदा कॉलनी येथे ३० वर्षापूर्वी बांधलेल्या निकृष्ट दर्जाच्या वसाहतीतील इमारती जीर्ण झाल्या असून वारंवार स्लॅब कोसळून रहिवासी जखमी झाल्याचे माहे जून, २०१६ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त वसाहतींमध्ये वारंवार स्लॅब कोसळण्याचे निदर्शनास आणून सुद्धा सिडको प्रशासन दुर्लक्ष करित आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी जीर्ण झालेल्या इमारतींची पुनर्बांधणी करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०१-२०१७) :(१) व (२) कळंबोली मधील के.एल.२ येथे दोन घरांमध्ये स्लॅबमधील सळईच्या खालील कॉक्रीट कव्हर निखळल्याचे व त्यामुळे एका घरातील दोन व्यक्ती दिनांक २७.२.२०१६ रोजी किरकोळ जखमी झाल्याचे तसेच खांदा कॉलनीमध्ये दिनांक ४.७.२०१६ रोजी ए-टाईप येथे मजबुतीकरणाखालील कॉक्रीट कव्हर निखळून दोन व्यक्ती जखमी झाल्याचे निदर्शनास आले. ज्या ज्या ठिकाणी स्लॅबचा भाग कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्या ठिकाणी सिडकोकडून त्वरीत दुरुस्ती करण्यात आलेली आहे.

(३) पुनर्बांधणी योजनेसाठी दिनांक ४.२.२०१५ रोजी मसुदा धोरण प्रसिध्द करून त्यावर सूचना व हरकती मागविण्यात आल्या होत्या. तसेच याबाबत परिणाम मुल्यमापन अहवालाच्या (Impact Assessment Report) आधारे कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

दक्षिण स्मार्ट सिटी प्रकल्पांमध्ये खारघर शहारचा समावेश असल्याबाबत

(३५) ५३७६१ (२९-०८-२०१६). श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सिडकोच्या दक्षिण स्मार्ट सिटी प्रकल्पांमध्ये खारघर शहराचा समावेश आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, स्मार्ट सिटी योजनेत आदिवासी पाड्यांचा विस्तार करण्याकरिता कोणतेच धोरण राबविले नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, स्मार्ट सिटी योजना राबवितांना त्या शहरातील आदिवासी पाड्यासंदर्भात शासनाची भूमिका काय आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०१-२०१७) :(१) होय.

- (२) व (३) स्मार्ट सिटी योजनेत आदिवासी पाड्यांच्या विस्ताराचा समावेश नाही. आदिवासी पाड्यांचा विकास करण्यासाठी सिडकोचे स्वतंत्र पुनर्वसन धोरण अस्तित्वात असून त्याअंतर्गत पाड्यांचा विकास करण्यात येतो.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

सिडकोला न्यायालयीन प्रकरणामुळे होत असलेल्या आर्थिक तोट्याबाबत

(३६) ५४००७ (२९-०८-२०१६). अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.संजय केळकर (ठाणे), अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सिडकोच्या विरोधात विविध न्यायालयात अंदाजे ५५,००० प्रकरणे प्रलंबित असल्याचे माहे मे, २०१६ दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, ही न्यायालयीन प्रकरणे हाताळण्यासाठी सिडकोचा विधी विभाग सक्षम नसल्याने आतापर्यंत सुमारे ७०० कोटींचा नुकसान भरपाईचा फटका सिडकोला बसला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सिडकोचा विधी विभाग अधिक तत्पर व कार्यक्षम करणेबाबत शासनाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०९-०१-२०१७) :(१) सिडकोच्या साडेबारा टक्के योजनेअंतर्गत भूखंड वाटप व मालकीहक्कासंदर्भात उद्भवणारे वाद, सिडकोच्या जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी केलेली कार्यवाही, वाढीव चटईक्षेत्र व प्रयोजनात बदल इ. संदर्भात विविध न्यायालयांमध्ये एकूण ७८७७ प्रकरणे प्रलंबित आहेत.

- (२), (३) व (४) प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांमध्ये सिडकोची बाजू प्रभावीपणे मांडण्यात आल्याने मा.सर्वोच्च न्यायालयात ९२% तर मा.मुंबई उच्च न्यायालयात ९०% निर्णय सिडकोच्या बाजूने झालेले आहेत.

भूसंपादन अधिनियमातील तरतूदीनुसार मा.न्यायालयाने बाजारमूल्य ठरविल्याने सिडकोने न्यायालयाचा निर्णय व शासनाच्या मान्यतेनुसार वाढीव मोबदल्याची रु.७०० कोटी इतकी रक्कम अदा केली असून आर्थिक नुकसान झाले असे म्हणता येत नाही.

**पुणे (ता.हवेली) येथील सिंहगड रस्ता परिसरात कालवा
रस्त्याचे काम संधगतीने चालू असल्याबाबत**

(३७) ५४०५३ (२४-०८-२०१६). श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे (ता.हवेली) येथील सिंहगड परिसरात कालवा रस्त्याचे काम संधगतीने चालू असल्यामुळे अपघाताच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे माहे जून, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सिंहगड रस्त्याला अद्याप पर्यायी रस्ते नसल्याने प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर तर या भागातील वाहतुकीची परिस्थिती भीषण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणी चौकशी केली आहे काय व त्यानुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२९-१२-२०१६) : (१), (२) व (३) हे खरे नाही. कॅनॉल रस्ता विकसनाचे काम माहे जानेवारी, २०१६ पासून चालू असून सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून सिंहगड रोड वडगाव बु.स.न.३० पासून पु.ल देशपांडे उद्यानापर्यंत (कॅनॉलकडेने) ७.५ मी. रुंदीचा डी.पी.रस्ता विकसित करणेचे काम टप्प्याटप्प्याने सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे शहरातील "वनाज ते रामवाडी" या मेट्रो प्रकल्पासाठी लागणाऱ्या निधीबाबत

(३८) ५४२६६ (२९-०८-२०१६). श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे शहरातल्या "वनाज ते रामवाडी" या मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील प्रकल्पासाठी लागणारा निधी केंद्र शासन, राज्य शासन यांच्या अनुदानातून तसेच कर्ज उभारून पूर्ण केला जाणार असल्याचे माहे मे, २०१६ च्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय

(२) असल्यास, वनाज, कोथरुड या ठिकाणी प्रस्तावित मेट्रो स्टेशन स्थापित केले जाणार आहे काय व त्यासाठी किती जागा आरक्षित करण्यात आली आहे,

- (३) असल्यास, या प्रकल्पाच्या उभारणीबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२८-१२-२०१६) :(१) होय.

(२) दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्या नोव्हेंबर, २०१५ च्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार, वनाज ते रामवाडी या मार्गिकेवरील वनाज हे उन्नत (एलिव्हेटेड) मेट्रो स्टेशन वनाज, कोथरुड येथे प्रस्तावित आहे. तसेच या मेट्रो स्टेशनवरून खाली उतरण्यासाठी जिना, एकसॅलेटर इत्यादीसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी ४२०चौ.मी. जागा दर्शविण्यात आली आहे. तसेच सब स्टेशनसाठी ४६८.०० चौ.मी. जागा दर्शविण्यात आली आहे.

(३) व (४) सदर प्रकल्पच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधी स्वयंसेवी संस्था तसेच अनेक नागरीकांनी दाखल केलेल्या सूचना व हरकती अनुषंगाने अभ्यास करून वनाज ते रामवाडी मार्गिकेत किंचित बदल करून दिल्ली मेट्रो महामंडळाचे नोव्हेंबर, २०१५ दरावर आधारित सादर केलेला सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल दिनांक ७/१२/२०१५ रोजी केंद्र शासनास मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रिजला रुपये १५०० कोटींचा दंड माफ केल्याबाबत

(३९) ५४२७७ (२६-०८-२०१६). श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वांद्रे-कुर्ला (मुंबई) समुहात भाडेपट्ट्यावर दिलेल्या भूखंडाचा विकास करण्यास विलंब लावणाऱ्या, आयकर आयुक्त, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, कामगार आयुक्त इ. कार्यालयाकडून एमएमआरडीएने दंडापोटी कोट्यावधीची रक्कम वसूल केल्याची बाब एप्रिल, २०१६ मध्ये निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, एमएमआरडीएने रिलायन्स इंडस्ट्रिजला मात्र रुपये १५०० कोटीचा दंड माफ केला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार रिलायन्सला कोट्यावधीचा दंड माफ करणाऱ्या संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२८-१२-२०१६) :(१) होय.

(२), (३) व (४) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने जी ब्लॉक मधील एस.एफ.५, आर.जी.१ए, सी.-६४ व सी.-६६ असे चार भूखंड मेसर्स रिलायन्स इंडस्ट्रिजला प्राधिकरणाच्या जमिन विल्हेवाट अधिनियमानुसार भाडेपट्टा विलेख साक्षांकित करून दिले आहे. यापैकी एसएफ-५ भूखंडावरील शाळेचे बांधकाम विकसन पूर्ण झाले आहे तसेच आर.जी.१ ए वरील

सार्वजनिक वाहनतळाचे बांधकाम हे वाढीव बांधकाम पूर्णत्वाच्या कालावधीसाठी अधिमूल्य आकारून मुदतवाढ देऊन पूर्ण झाले असून त्यातून प्राधिकरणास १००० कारसाठी सार्वजनिक वाहनतळ विनामूल्य विक्री करून दिले आहे. तथापि, सी-६४ व सी-६६ या दोन भूखंडावरील इमारतीचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने मेसर्स रिलायन्स इंडस्ट्रिजला अधिमूल्याची रक्कम माफ केलेली नाही.

राज्य शासनाच्या "टीडीआर" धोरणात बदल करण्याबाबत

(४०) ५४३४५ (२६-०८-२०१६). डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ), श्री.अनिल कदम (निफाड), श्रीमती सीमाताई हिरे (नाशिक पश्चिम), श्री.अजय चौधरी (शिवडी), श्री.सदा सरवणकर (माहिम), श्री.महेश चौधुले (भिवंडी पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई वगळून ठाणे, नाशिक, पूणे, नागपूर आदी महत्वाच्या शहरांसाठीच्या राज्य शासनाच्या "टीडीआर" धोरणात बदल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, टीडीआर धोरणात करण्यात येणाऱ्या बदलाचे स्वरूप काय आहे व सदर धोरणाची कधीपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२७-१२-२०१६) : (१) व (२) होय. मंजूर विकास आराखड्यातील आरक्षित जागा नियोजन प्राधिकरणाच्या ताब्यात येण्यासाठी जागेच्या संपादनाचे मोबदल्यात जागेच्या क्षेत्राच्या दुप्पट क्षेत्राचा टीडीआर जमीन मालकांस देण्याची शासन अधिसूचना दि.२८/०१/२०१६ व २९/०१/२०१६ रोजी निर्गमित केली आहे.

(३) लागू नाही.

वर्सावा अंधेरी (पश्चिम) मुंबई येथील जानकीदेवी पब्लिक स्कूलच्या आवारात कांदळवनाच्या केलेल्या कत्तलीबाबत

(४१) ५४५९२ (२९-०८-२०१६). श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) एस.वी.पी.नगर वर्सावा अंधेरी (पश्चिम) मुंबई येथील जानकीदेवी पब्लिक स्कूलच्या आवारात कांदळवनाची माहे मे, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान कत्तल केल्याचे निदर्शनास आले हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शाळेसमोरील मोकळ्या आवारात कांदळवनाची कत्तल करून पेव्हर ब्लॉक बसवल्याची धक्कादायक तक्रार तेथील नागरीकांनी केली, हेही खरे आहे काय,

- (३) असल्यास, सदर प्रकरणी जागेची पहाणी करून चौकशी करण्यात आली आहे काय,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२८-१२-२०१६) :(१), (२) व (३) म्हाडाकडून प्राप्त अहवालानुसार प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सदर जागेची कार्यकारी अभियंता, मुंबई यांनी पाहणी केली असता असे निदर्शनास आले की, शाळेसमोरच्या मोकळ्या आवारात पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत. परंतु सदरच्या मोकळ्या आवारात कांदळवन नसल्याने तेथे कांदळवनाची कत्तल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

सदर तक्रारीच्या अनुषंगाने मा.लोक आयुक्त यांचेकडे चौकशी चालू आहे.

- (४) प्रश्न उद्भवत नाही.

कोल्हापूर शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांच्या अहवालाबाबत

(४२) ५४६४४ (२९-०८-२०१६). श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूर शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचा अहवाल राज्य शासनास प्राप्त झाला आहे काय,
(२) असल्यास, सदर अहवालात शहरात विकास योजना रस्ता व रस्ता रुंदी तसेच विद्यमान रस्त्यांमध्ये बाधित होणारी १६, खुल्या जागेतील ४१ व मंजूर विकास योजनेतील आरक्षणात असलेल्या ७ धार्मिक स्थळांचा समावेश करण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,
(३) असल्यास, कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीत ३१८ धार्मिकस्थळांची बांधकामे असून त्यापैकी १८८ धार्मिकस्थळांचे नियमितीकरण करण्याबाबत शासन स्तरावर काय निर्णय घेण्यात आला वा येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०१-२०१७) :(१) होय.

(२) होय.

(३) शासन निर्णय, गृह विभाग, दिनांक ०५.०५.२०११ नुसार अनधिकृत धार्मिक स्थळांचे सध्याच्या जागेवरच योग्य त्या अटीशर्तीवर नियमितीकरण करण्याविषयी निर्णय महानगरपालिकास्तरीय समितीच्या स्तरावरच घ्यावयाचा आहे. त्याप्रमाणे आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका यांना कळविण्यात आले आहे.

- (४) प्रश्न उद्भवत नाही.
-

**पुणे शहराच्या विविध भागात नैसर्गिक नाले वळवून नाल्यांवर
मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली असल्याबाबत**

(४३) ५४६४६ (२९-०८-२०१६). श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे शहराच्या विविध भागात व प्रामुख्याने कोथरूड व लगतच्या परिसरात नैसर्गिक नाले वळवून नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली असल्याचे माहे एप्रिल २०१६ मध्ये निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शहरातील नाल्यांचे अस्तित्त्व, लांबी, रुंदी यांचा सर्व्हे करून त्यांची निश्चिती करण्याच्या दृष्टीने तसेच झालेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१६-०१-२०१७) :(१) व (२) अंशतः खरे आहे.

पुणे महानगरपालिका हद्दीतील नाल्यांचे सर्व्हेक्षणाचे काम प्रायमुव्ह या खाजगी संस्थेकडून करण्यात आले असून त्यांच्या अहवालानुसार अंदाजे ३६२.०० कि.मी. लांबीचे नाल्यांपैकी सुमारे १५ कि.मी. वर संपूर्णपणे अडथळे असून सुमारे ५० कि.मी. लांबीवर अंशतः अडथळे असल्याचे आढळून आले आहे.

प्रायमुव्ह या संस्थेने पुणे शहरासाठी एकूण २३ बेसिन्स निश्चित केलेली आहेत. त्यापैकी ४ बेसिन्स मधील सुमारे ५८५९४.८२ र.मी.ची कामे पुर्ण झालेली आहेत. उर्वरित १९ बेसिन्सची कामे नजिकच्या भविष्यकाळात टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात येणार आहेत. नाल्यांचे रुंदीकरण, आवश्यक तेथे खोलीकरण व मजबुतीकरण ई.कामे पूर्ण करून त्या बेसिन्समधील वहनक्षमतेमध्ये वृद्धी झाली आहे. ज्या ठिकाणी नाल्याचा प्रवाह बदललेला आहे. त्या ठिकाणी प्रायमुव्ह संस्थेनुसार नाल्याचा काटछेद कायम ठेवून नाल्यामधून पाणी वाहून जाण्यासाठी पुरेशी वाहनक्षमता ठेवून नाले विकसित केलेले आहेत. पुर्ण महानगरपालिकेकडून याबाबत वेळोवेळी उपाययोजना करण्यात येत आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**अंबरनाथ पूर्व-पश्चिम जोडणारा रेल्वे ओव्हर ब्रिज
बांधणेकरिता निधी उपलब्ध करून देणेबाबत**

(४४) ५५१२१ (२९-०८-२०१६). डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अंबरनाथ नगरपरिषदेने अंबरनाथ पूर्व - पश्चिम जोडणारा रेल्वे ओव्हर ब्रिज बांधणेकरिता निधी उपलब्ध करून देणेबाबतचा प्रस्ताव दिनांक १८ जुलै, २०१४ रोजी एम.एम.आर.डी.ए. कडे सादर केला आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, अंबरनाथ नगरपरिषदेने सादर केलेल्या प्रस्तावावर एम.एम.आर.डी.ए.ने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२८-१२-२०१६) :(१) होय.

- (२) निकष प्राधान्यक्रम व निधीच्या उपलब्धतेनुसार काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत हाती घेण्याचे प्रस्तावित आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

खामगांव तालुक्यात (जि.बुलढाणा) बीएसयुपी व आयएचएसडीपी या योजनेतर्गत बांधलेल्या घरांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याबाबत

(४५) ५५४४९ (२९-०८-२०६०). श्री.अमित झनक (रिसोड), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) खामगांव (जि.बुलढाणा) तालुक्यात बीएसयुपी व आयएचएसडीपी या योजनेतर्गत बांधलेल्या घरांचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत चौकशी करण्यात आली आहे काय चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश महेता (०६-१२-२०१६) :(१), (२) व (३) केंद्र पुरुस्कृत एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी विकास कार्यक्रमतर्गत खामगांव नगरपरिषद अंतर्गत टप्पा क्र. १ नुसार केंद्रीय मान्यता व संनियंत्रण (CSMC) दि.२७.२.२००८ रोजी एकूण १४३० घरकुलांना मान्यता दिली आहे. त्याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

टप्पा क्र. १

(रक्कम रु. लाखात)

प्रकल्प किंमत	मंजूर अनुदान		वितरीत अनुदान	
	केंद्र हिस्सा	राज्य हिस्सा	केंद्र हिस्सा	राज्य हिस्सा
२७३७.७७	१८०५.४१	३३५.४६	१८०५.४१	३३५.४६

या व्यतिरिक्त टप्पा क्र. १ ला रु. ५६६.०० लक्ष इतका अतिरिक्त निधी वितरीत करण्यात आला आहे. ऑक्टोबर, २०१६ च्या मासिक प्रगती अहवालानुसार मंजूर एकूण १४३० घरकुलांचे बांधकाम पूर्ण केले असून १६६ लाभार्थ्यांना ताबा देण्यात आला आहे.

टप्पा क्र.२

केंद्र शासनाने दि..२०.३.२०१२ रोजी ७१० घरकुलांना मंजूरी देण्यात आली असून सदर प्रकल्प ४०५ घरकुलांसाठी सिमित करण्यात आला आहे.

(रक्कम रु.लाखात)

प्रकल्प किंमत	मंजूर अनुदान		वितरीत अनुदान	
	केंद्र हिस्सा	राज्य हिस्सा	केंद्र हिस्सा	राज्य हिस्सा
२२२४.१३	१२९९.४६	२५१.४४	६४९.७३	१२५.७२

सिमित करण्यात आलेल्या ४०५ घरकुलांबाबत लाभार्थी हे वैयक्तिक स्वरूपात घरकुलांचे बांधकाम करित असून त्यांना बांधकामाचे टप्पेनिहाय अनुदान प्रदान करण्यात येत आहे. आजपावेता २०१ लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यापैकी १७४ लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले असून, उर्वरित बांधकामे अंतीम टप्प्यात प्रगतीपथावर आहेत. उर्वरित २४ लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी, खामगाव नगरपरिषद यांनी कळविले आहे.

या योजनेतील घरकुलांच्या बांधकामाची तपासणी केंद्र शासनाच्या बीएमटीपीसी, दिल्ली येथील मुख्य अभियंता यांच्या पथकाने तसेच म्हाडाच्या दक्षता व गुणानियंत्रक विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या पथकासमवेत अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने कार्यकारी अभियंता यांनी दि. २६.९.२०१२ व दि. ५.११.२०१२ रोजी केली आहे. याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच या प्रकल्पाची तपासणी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या त्रयस्थ तपासणी व देखरेख संस्थेच्या (TPIMA) अधिकाऱ्यांनी प्रकल्पाला वेळोवेळी भेटी दिल्या आहेत. घरकुलांच्या बांधकाम साहित्याची चाचणी अहवाल वेळोवेळी प्रयोगशाळातून मागविण्यात येतात. याशिवाय सदर योजनेच्या कामाची स्थिरता (Structural Stability) तपासण्यात आली असून या योजनेत बांधण्यात आलेल्या घरांचे आयुष्य ५०-५५ वर्षे इतके असल्याचे प्रमाणित केले आहे. वरील तपासणीमध्ये कामाची गुणवत्ता व दर्जा समाधानकारक आढळून आलेली आहे. तसेच खामगाव नगरपरिषदेने प्रकल्प व्यवस्थापक सल्लागाराची नियुक्ती केली असून त्यांच्या तांत्रिक मदतीने कामे करण्यात आली आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, बांधकाम विभाग तसेच शासकीय तंत्रनिकेतन यांच्याकडून साहित्याची तपासणी केली असून ते समाधानकारक असल्याचे मुख्याधिकारी, खामगाव नगरपरिषद यांनी कळविले आहे.

कोल्हापूर येथील पंचगंगा नदीवरील बंधान्याची दुरुस्ती करण्याबाबत

(४६) ५५६२३ (२४-०८-२०१६). डॉ.पतंगराव कदम (पलूस कडेगाव), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा पंचगंगा नदीवरील बंधा-यांची पडझड झाली असून या बंधा-यांची दुरुस्ती करण्याकडे पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करित असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर बंधान्याची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (२७-१२-२०१६) : (१) हे खरे नाही. कोल्हापूर पध्दतीच्या बंधा-यांची पडझड झालेली नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

इचलकरंजी येथे कामगार न्यायालयाचे कॅम्प कार्यालय सुरु करण्याबाबत

(४७) ५५६६३ (२९-०८-२०१६). श्री.सुरेश हाळवणकर (इचलकरंजी) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे वस्त्रोद्योग, फॅन्ट्री उद्योग व इतर अनेक उद्योग कार्यरत आहे तसेच कामगारांची संख्या दीड लाखांच्यावर असून येथे कामगार न्यायालयाचे कॅम्प कार्यालय सुरु करण्याचा प्रस्ताव गत तीन वर्षांपासून प्रलंबित आहे ही बाब माहे मे, २०१६ मध्ये निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, न्यायाधीश कंथारिया समितीच्या शिफारशीनुसार ८०० ते १००० प्रकरणांसाठी एक कामगार न्यायालय स्थापन करण्यात येत असून इचलकरंजी येथे १५०० हून अधिक दावे प्रलंबित असल्यामुळे या समितीच्या निकषात सदरचा प्रस्ताव पात्र ठरतो, हेही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर न्यायालयात स्थापन होण्यास होणाऱ्या विलंबाची सर्वसाधारण कारणे कोणती व सदर न्यायालय कॅम्पपर्यंत स्थापित करण्यात येणार आहे ?

श्री. संभाजी पाटील-निलंगेकर (२०-०१-२०१७) : (१) होय.

(२) कंथारिया समितीच्या शिफारशीस अनुसरून ८०० ते १००० प्रकरणांसाठी एक कामगार न्यायालय स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. दिनांक ३०.०४.२०१३ रोजी कामगार न्यायालय, कोल्हापूर येथे इचलकरंजीची ९९९ प्रकरणे प्रलंबित होती. परंतु दिनांक १५.०८.२०१६ पर्यंत ६८६ प्रकरणे निकाली निघाल्याने आजमितीस कामगार न्यायालय, कोल्हापूर येथे इचलकरंजीची ३१३ प्रकरणे प्रलंबित आहेत.

कामगार न्यायालय, कोल्हापूर येथे दोन कामगार न्यायालये अस्तित्वात असून, कामगार न्यायालय, कोल्हापूर येथे एकूण १४१६ प्रलंबित प्रकरणांपैकी इचलकरंजीची ३१३ प्रकरणे दिनांक १५.०८.२०१६ रोजी प्रलंबित आहेत. इचलकरंजीची प्रलंबित प्रकरणांची संख्या लक्षात घेता, कंथारिया समितीच्या निकषात इचलकरंजी येथे नवीन कामगार न्यायालय निर्माण करण्याचा प्रस्ताव सदयःस्थितीत पात्र होत नाही.

(३) कोल्हापूर येथील कामगार न्यायालयात इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथील दिनांक ३१.०३.२०१३ रोजी प्रलंबित असलेल्या ९९९ प्रकरणाची संख्या विचारात घेता कोल्हापूर येथे कार्यरत असलेल्या दोन कामगार न्यायालयांपैकी एका कामगार न्यायालयास इचलकरंजी येथे दरमहा एक आठवडा कोर्ट कॅम्प घेण्यासाठी दिवाणी व फौजदार न्यायालय, इचलकरंजी येथील एक कक्ष (फर्निचरसह) उपलब्ध करून देण्याबाबत मुख्य जिल्हा न्यायाधीश, जिल्हा व सत्र न्यायालय, कोल्हापूर यांना दिनांक २९/३/२०१२ च्या पत्रान्वये तसेच मा.जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांना दिनांक २६.०४.२०१३ च्या पत्रान्वये औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र मुंबई यांचेकडून विनंती करण्यात आली होती.

तसेच औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र मुंबई यांच्या विनंतीनुसार जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई यांनी मा.प्रबंधक, दिवाणी सत्र न्यायालय, इचलकरंजी यांना सदर न्यायालयाच्या इमारतीत एक कक्ष उपलब्ध करून देण्याबाबत दिनांक २०.१०.२०१६ च्या पत्रान्वये कळविले होते. तथापि, जिल्हा न्यायालय-१, इचलकरंजी यांनी सद्यःस्थितीत सदर न्यायालयाच्या इमारतीत कक्ष उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे दिनांक २९.११.२०१६ च्या पत्रान्वये जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना कळविले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा, कळवा व ठाणे परिसरातील गाळे व घरे तोडण्यामुळे बाधित झालेल्यांचे पुनर्वसन करण्याबाबत

(४८) ५६०७९ (२९-०८-२०१६). श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा, कळवा व ठाणे परिसरामध्ये सन २००० पर्यंतचे गाळे व घरे तोडण्याच्या माहे मे, २०१६ च्या दुसऱ्या आठवड्यात केलेल्या कारवाईमुळे हजारो लोकांवर अन्याय झालेला असून सदर बाधितांचे पुनर्वसन करावे यासाठी लोकप्रतिनिधींनी दिनांक ९ मे, २०१६ रोजी तसेच वारंवार मा.मुख्यमंत्री, मा.आयुक्त, ठाणे महापालिका यांचेकडे मागणी केलेली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रश्नी चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार महापालिका परिसरातील बाधितांचे त्वरेने पुनर्वसन करण्यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०१-२०१७) :(१) व (२) होय.

दिनांक ०९.०५.२०१६ व त्या दरम्यान लोकप्रतिनिधींमार्फत बाधितांचे पुनर्वसन करण्यात संदर्भात मागणी ठाणे महानगरपालिकेस प्राप्त झालेली आहे.

ठाणे महानगरपालिका ठराव क्र.६६ दिनांक १८.०७.२०१४ नुसार रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्यांचे पुनर्वसन करण्याकरिता धोरण निश्चित करण्यात आले असून त्यानुसार कार्यवाही सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

ठाणे येथील मनोरुग्णालयाच्या जागेत विस्तारित रेल्वे स्टेशन उभारणेबाबत

(४९) ५६०९० (२९-०८-२०१६). श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.दिपक चव्हाण (फलटण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) ठाणे येथील मनोरुग्णालयाच्या जागेत विस्तारित रेल्वे स्टेशन उभारणे व कोपरी पुलाजवळील रेल्वे मार्गाजवळ एमएमआरडीएतर्फे ठाणे महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणारे प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावेत यासाठी लोकप्रतिनिधींनी मा.मुख्यमंत्री यांचेकडे मे, २०१६ च्या दुसऱ्या आठवड्यात मागणी कलेली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रश्नी चौकशी केलेली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०१-२०१७) :(१) हे खरे नाही.

(२) ठाणे येथील मॅटल रुग्णालयाच्या जागेत विस्तारित रेल्वेस्थानकासाठी तज्ञ सल्लागारामार्फत तयार केलेले आराखडे मध्य रेल्वेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आले होते. सदरच्या आराखड्यामध्ये सुधारणा करून मध्य रेल्वेने त्यास दिनांक २७.०५.२०१६ रोजी तत्वतः मंजूरी दिली आहे.

मध्य रेल्वेने मान्यता दिलेल्या आराखड्यानुसार पुढील कार्यवाही ठाणे महानगपालिकेमार्फत करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

अमरावती शहर भुयारी गटार योजनेची कामे पूर्ण करण्याबाबत

(५०) ६२४७१ (०१-१०-२०१६). डॉ.सुनिल देशमुख (अमरावती) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अमरावती शहर भुयारी गटार योजना व त्या अनुषंगाने इतर संलग्न कामे पूर्ण करण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत युआयडीएसएसएमटी अंतर्गत शासनाने रु.२४.७५ कोटी इतका निधी मंजूर केला असून, त्यापैकी प्रथम हप्त्याचा निधी रु.१२.३८ कोटी निधी वितरीत करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर निधी मधून प्रस्तावीत केलेल्या कामांना सुरवात करण्यात आली आहे काय,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

वि.स. २६६ (३८)

श्री. देवेन्द्र फडणवीस (०६-०२-२०१७) : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, सदर कामांना सुरुवात करण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.